

## जाहीर सुचना

**आपत्ती व्यवस्थापन/शोध व बचाव कार्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक सेवाभावी संस्था, स्वयंसेवक समूह (Group of Volunteers) ई. साठी जाहीर सुचना. नोंदणीच्या तारखेस ३१.०७.२०१७ पर्यंत मुदतवाढ**

लातूर जिल्हा हा भूकंप, महापूर, वीजपडी, रस्ते अपघात, दुष्काळ ई. आपत्तींना प्रवण आहे. जिल्ह्याची आपत्ती प्रवणता लक्षात घेता, आपत्ती प्रतिबंध उपाययोजना शासकीय विभागांमार्फत केले जातात, तसेच अशा नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाणेसाठी विविध उपाययोजना केले जातात. नैसर्गिक आपत्तींमुळे होणारी जीवित हानी कमी करणेसाठी अशा आपत्तींना तातडीने प्रतिसाद देऊन शोध व बचाव कार्य करून होणारी जीवितहानी टाळता येवू शकते. आपत्तीमुळे होणारी जीवित हानी, कमी करण्याच्या हेतूने विविध सेवाभावी संस्था, स्वयंसेवक समूह (Group of Volunteers) कार्य करत असतात.

परंतु त्यांना योग्य ते प्रशिक्षण नसल्याने त्यांच्या आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्यामध्ये समन्वय / सुसूत्रता निर्माण होत नाही आणि जीवितहानी कमी करण्याचे/नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचा उद्देश सफल होत नाही. त्यामुळे अशा सेवाभावी संस्था, स्वयंसेवक समूह (Group of Volunteers) यांची माहिती एकत्रित करून त्यांना योग्य ते आपत्ती व्यवस्थापन विषयी व शोध व बचाव विषयी प्रशिक्षण देऊन त्यांचा आपत्कालीन परिस्थितीमध्ये शोध व बचाव, मदतकार्यात आणि सामाजिक कार्ये जसे वृक्षारोपण, यात्रा व्यवस्थापन यासाठी त्यांचा सहभाग सुनिश्चित करण्याच्या हेतूने लातूर जिल्ह्यातील इच्छुक सेवाभावी संस्था, स्वयंसेवक समूह (Group of Volunteers) ई. ना आवाहन करण्यात येते कि, आपत्ती व्यवस्थापन/शोध व बचाव कार्यात सहभागी होण्यासाठी आपल्या संस्थेची/स्वयंसेवक समूहाची (Group of Volunteers) माहिती विहित नमुन्यातील अर्जात भरून दिनांक ३१.०७.२०१७ रोजी पर्यंत खालील पत्त्यावर केवळ ईमेलद्वारे / पोस्टाद्वारे खालील ईमेल /कार्यालयीन पत्त्यावर पाठविण्यात यावे.

ईमेल : [ddmolatur@gmail.com](mailto:ddmolatur@gmail.com)

कार्यालयीन पत्ता : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, बार्शी रोड लातूर - ४१३५३१

विहित नमुन्यातील अर्ज: [www.latur.nic.in](http://www.latur.nic.in) या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घेण्यात यावे

**अर्ज करण्याची शेवटची तारीख:- ३१.०७.२०१७**

मा.जिल्हाधिकारी महोदय यांचे मान्यतेने/-

स्वाक्षरीत/-  
(**डॉ. अनंत गव्हाणे**)  
निवासी उपजिल्हाधिकारी लातूर

**आपत्ती व्यवस्थापन/शोध व बचाव कार्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक अशासकीय सेवाभावी संस्था, स्वयंसेवक समूह (Group of Volunteers) ई. ची नोंदणी करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज**

केवळ कार्यालयीन वापरासाठी : अर्ज क्रमांक- \_\_\_\_\_, नोंदणी दिनांक- \_\_\_\_\_

१. अर्जदार संस्थेचे/स्वयंसेवक समुहाचे नाव :
२. संस्थेचा नोंदणी क्रमांक :
३. संस्थेचा/ स्वयंसेवक समुहाच्या प्रतिनिधीचा पत्ता :
४. संस्थेच्या अध्यक्षाचे नाव/ स्वयंसेवक समूहाच्या प्रतिनिधीचे नाव :
५. संपर्क क्रमांक: १. मोबाईल क्र. \_\_\_\_\_, ईमेल आय.डी. \_\_\_\_\_
६. संस्थेच्या सचिवाचे नाव/ स्वयंसेवक समूहाच्या दुस-या प्रतिनिधीचे नाव :
७. संपर्क क्रमांक: १. मोबाईल क्र. \_\_\_\_\_, ईमेल आय.डी. \_\_\_\_\_
८. संस्थेतील स्वयंसेवक / स्वयंसेवक समुहाच्या सदस्यांची माहिती

अ.क्र.	स्वयंसेवकाचे नाव	वय आणि शिक्षण	व्यवसाय	पत्ता	संपर्क क्रमांक	कोणतेही आजार आहे काय?	स्वाक्षरी
१							
२							
३							
४							
५							
६							
७							
८							
९							
१०							
११							
१२							
१३							

९. संस्थेतील स्वयंसेवक / स्वयंसेवक समुहाच्या सदस्य यांनी आपत्कालीन परिस्थिती (पूर/भूकंप/रस्ते अपघात ई.) मध्ये बचाव कार्य/मदत कार्य केले आहे काय? केले असल्यास त्याची थोडक्यात माहिती

-----  
 -----

